

May 29, 2021

BSE Limited Listing Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001 National Stock Exchange of India Limited Listing Department, Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051

Scrip Code: 500150 Scrip code: FOSECOIND

Dear Sirs,

Sub: Copy of the Newspaper Publication

Pursuant to the provisions of Regulation 30 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, we enclose the copy of newspaper publication of the Notice of the 64th Annual General Meeting of the Company, information on book closure and remote e-voting published on May 29, 2021, in the following newspapers:

- 1) Business Standard (In English All India Editions);
- 2) Loksatta (In Marathi Pune Edition).

The said newspaper clipping will also be made available on the website of the Company www.fosecoindia.com.

This is for your information and record please.

Thanking you,

Yours faithfully,
For FOSECO INDIA LIMITED

Mahendra Kumar Dutia
Controller of Accounts and Company Secretary

Enclosing: As Above

PRECOT LIMITED

(CIN: L17111TZ1962PLC001183)

SF No.559/4, D-Block, 4th Floor, Hanudev Info Park, Nava India Road, Udaiyampalayam, Coimbatore - 641 028 Tel: 0422 - 4321100 Website: www.precot.com, E-mail: secretary@precot.com

NOTICE FOR TRANSFER OF SHARES TO INVESTOR **EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)**

Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules"), as under: The Rules, inter alia provides for transfer of all such shares in respect of which dividend(s) has not been en-cashed or claimed by the shareholders for 7 seven) consecutive years or more to the Investor Éducation and Protection Fund (IEPF) Account set up by the Central Government.

Accordingly for complying with the requirement of the Rules, the Company has communicated to all the concerned shareholders at their latest available addresses, whose share(s) are liable to be transferred to IEPF Account. The company has also uploaded on its website <u>www.precot.com</u> full details of such shareholders and their shares which are due for transfer to IEPF Account Shareholders are requested to refer the above website to verify the details of the shares liable to be transferred to the IEPF Account.

Shareholders may also note that both the unclaimed dividends and corresponding shares including all benefits accruing on such shares, if any, once transferred to IEPF Account can be claimed back from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

Concerned shareholders holding the shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Account, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of original share certificate(s) held by them for the purpose of transfer to the IEPF Account and the original share certificate(s) held by the shareholders shall stand cancelled and be deemed non-negotiable.

Unclaimed dividend for the financial year 2013-14 will be transferred to IEPF on September 4, 2021. The concerned shareholders are requested to claim unclaimed dividend for the financial year 2013-14 by making an application to the Company/ RTA before September 4, 2021, failing which their shares shall be transferred to IEPF Account at an appropriate date. For claiming the unclaimed dividend or in case you need any information/clarification, please write to the RTA Link Intime India Private Limited, Surya, 35, Mayflower Avenue, Behind Senthil Nagar, Sowripalayam Road, Coimbatore 641 028 or email to iepf.shares@linkintime.co.in.

In case the concerned shareholders wish to claim the shares after transfer to IEPF Account, a separate application can be made to the IEPF Authority in Form IEPF-5, as prescribed under the Rules and the same is available at IEPF website i.e., www.iepf.gov.in.

Place: Coimbatore Date: 28.05.2021

For Precot Limited S. Kavitha Company Secretary



Foseco India Limited

Read, Office: Gat Nos. 922 & 923, Sanaswadi Taluka Shirur. District Pune - 412 208. Tele: +91 2137 668100. Fax: +91 2137 668160. Website: www.fosecoindia.com $\hbox{E-mail}: \textbf{investor.grievance@vesuvius.com}$ CIN: L24294PN1958PLC011052

NOTICE OF THE 64[™] ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 64th Annual General Meeting (AGM) of the Members of Foseco India Limited (the Company) will be held on **Monday, 21 June** 2021 at 1430 Hours (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM), to transact the businesses as mentioned in the Notice of the AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013. the rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (SEBI LODR). The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company at Gat Nos. 922 & 923, Sanaswadi, Taluka Shirur, District Pune - 412 208.

Pursuant to the General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "the Circulars"), companies are allowed to hold AGM through VC without the physical presence of members at a common venue. Hence, in compliance with the Circulars, the AGM of the Company is being held through VC through the Central Depository Services (India) Limited (CDSL) (agency for providing the VC facility, the Remote e-Voting facility and e-voting facility during the AGM).

The Company has on 28 May 2021 sent by e-mail, the Notice convening the AGM and the Annual Report for the financial year ended 31 December 2020, to those Members whose e-mail address is registered with the Company or Depository Participant(s). The aforesaid documents are available on the Company's website www.fosecoindia.com. Additionally, these can be accessed on the websites of the BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, the Company's Registrar - Link Intime India Pvt. Ltd. www.linkintime.co.in and CDSL www.cdslindia.com.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 15 June 2021 to Monday, 21 June 2021 (both days inclusive) in terms of the provision of Section 91 of the Companies Act. 2013, for determining the entitlement of the members to the payment of final dividend, if declared at the Meeting. The final dividend, if declared at the AGM, shall be paid/credited on or before Tuesday, 20 July 2021

lance with provisions of Section 108 of the Compa 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its Members facility to exercise their right to vote on Resolutions proposed to be considered at this AGM by electronic means which includes "remote e-voting", provided by CDSL. The website for the e-voting is: www.evotingindia.com.

The e-voting particulars are set out below:

- a) Type of Share: Equity Share
- b) EVSN (E-Voting Sequence Number): 210527001 User ID: Member's folio/ DPID Client No.

The cut-off date: Monday, 14 June 2021.

d) Password: **USE YOUR PAN.** Only Members who have not updated their PAN with the Company / Depository Participant shall use default PAN in

the Sequence Number field. e) Date and time of commencement of remote e-voting: Friday, 18 June 2021 at

0900 Hours (IST). Date and time of end of remote e-voting: Sunday, 20 June 2021 at 1700 Hours (IST). The remote e-voting module will be disabled thereafter

The facility of e-voting shall also be made available at the Meeting. Members attending the Meeting who have not already cast their vote by remote e-voting facility shall be able to exercise their right at the Meeting. If any votes are cast by the Member through the e-voting available during the AGM but the Member does not participate in the meeting through VC/OAVM facility, then the votes cast by such Member shall be considered invalid as the facility of e-voting during the meeting is available only to the Member attending the meeting. The Members who have cast their vote by remote e-voting facility prior to the Meeting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again at the Meeting. If a Member cast their vote again, then votes cast through remote e-voting facility shall prevail and voting at the Meeting will be treated invalid.

The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up Equity Share Capital of the Company as on the cut-off date of Monday, 14 June **2021.** A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM. Any person who cease to be the Member of the Company before the cut-off date will not be entitled for remote e-voting or voting at the Meeting. Any person, who becomes Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at pune@linkintime.co.in, ashok.gupta@linkintime.co.in or umesh.sharma@linkintime.co.in. However, if any Member is already registered with CDSL for e-voting then he/she can use his/her existing user ID and password / PIN for casting their vote.

Detailed procedure for e-voting has been provided in the Notice of the AGM. In case Members have any queries or issues regarding attending AGM and e-voting, they may refer the FAQs and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to The Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013, at email ID helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738). Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542) or use helpline at 1800-200-5533 (toll free). Additionally, any Member may write to the Company's Registrar at the following address: Link Intime India Private Limited, Akshay Complex, Block 202, 2nd floor, Off Dhole Patil Road, Near Ganesh Mandir, Pune-411001, Telephone Nos: +91 (020) 26160084, 26161629, 26163503, Email: pune@linkintime.co.in, ashok.gupta@linkintime.co.in or umesh.sharma@linkintime.co.in.

Members are advised to register their Income Tax PAN (including that of joint holders, if any), bank account details, any change in address and/or name, submit National Electronic Clearing Service (NECS) or Electronic Clearing Service (ECS) mandates, nominations, e-mail address, contact numbers, etc., if not so done, by writing to the Company's Registrar at the above address. Members holding securities in dematerialised form are requested to intimate such changes to their respective depository participants.

By Order of the Board of Directors Place: Pune Mahendra Kumar Dutia Date: 28 May 2021 Controller of Accounts & Company Secretary



🖁 सिंडिकेट Syndicate ASK Section, FI Wing, Head Office Annex, Gandhinagar, Bangalore-560009

TENDER NOTICE equest for proposal for supply of UIDAI

certified manpower. Hardware maintenance support & Software related support For Aadhaar Seva Kendras (Asks)

The details are published in the Bank's website:http://www.canarabank.com// English/announcements/Tenders and in CPPP website:http://eprocure.gov.in/ submit their proposals on or before 18.06.2021 Further communications, Corrigendum and amendments, if any, will be hosted in Bank's Date: 29.05.2021 Place: Bengaluru

Dep General Manager



एसजेवीएन लिमिटेड SJVN Limited (भारत सरकार एवं हिमाचल प्रदेश सरकार का संयुक्त उपक्रम) (A Joint Venture of Govt. of India & Govt. of H.P.) CIN No. L40101HP1988GOI008409

NOTICE INVITING TENDER (NIT) Domestic Competitive Bidding (DCB)

- 1.0 SJVN Ltd. invites Tenders through e-tendering for "Procurement of Electro Mechanical Works of Dhaulasidh HEP (2x33) MW. situated on Beas River near Sanotu village in Hamirpur district of Himachal Pradesh (India).
- 2.0 Last date for submission of online e-bid is upto 12.07.2021 at
- 3.0 For detailed NIT and future amendment if any; please visit websites www.sjvn.nic.in, https://sjvn.abcprocure.com & www.eprocure.gov.in from 28.05.2021.

Ph. No.: 0177-2660201,2660204 elect.contracts@sjvn.nic.in



Multi Commodity Exchange of India Limited

Exchange Square, CTS No. 255, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai – 400 093. www.mcxindia.com

NOTICE

NOTICE is hereby given that following Members of Multi Commodity Exchange of India Ltd. have requested for surrender of their Membership of the Exchange

Sr. No.	Name of the Member(s)	Member ID	SEBI Reg. No.	Timeline for Receiving Claims/ Complaints
1.	Alpha Commodity Private Limited	10690	INZ000033238	60 Days
2.	Progressive Comtrade Private Limited	31515	INZ000030831	60 Days
3.	Aum Commodity Services Private Limited	29600	INZ000050137	60 Days
4.	Paterson Commodities Private Limited	31420	INZ000075933	30 Days

Any client(s)/constituent(s) of the above referred Members, having any claim/dispute/complaint against these Members, arising out of the transactions executed on MCX platform, may lodge their claim within the timelines as provided in the above table, failing which, it shall be deemed that no claim exist against the above referred Members or such claim, if any, shall be deemed to have been waived. The complaints so lodged will be dealt with in accordance with the Bye-Laws, Rules and Business Rules of the Exchange.

The Client(s)/Constituent(s) may submit their claim on the online portal of the Exchange (https://igrs.mcxindia.com) or provide "Client Complaint Form" (available at www.mcxindia.com) in hard copy to Investor Services Department, Multi Commodity Exchange of India Ltd., Exchange Square, CTS No. 255, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai – 400 093 or email it at grievance@mcxindia.com

Upon surrender of Membership, the Authorised Person(s) (APs), if any, registered through these Members shall also cease to exist and therefore, such APs are not authorized henceforth to deal in that capacity.

For Multi Commodity Exchange of India Ltd.

Place: Mumbai Date: May 28, 2021

Authorised Signatory - Membership Department

Kovilpatti Lakshmi Roller Flour Mills Limited

(formerly KLRF Limited)

Regd. Office: 75/8, Benares Cape Road, Gangaikondan - 627352 Telephone: 0462-2486532 Fax: 0462-2486132 E-mail: ho@klrf.in Website: www.klrf.in CIN: L15314TN1961PLC004674

Extract of audited standalone financial results for the quarter and year ended March 31, 2021

-	TWO WITH	Th	ree months ende	Year Ended		
S.No	Particulars	March 31, 2021 (Audited)	December 31, 2020 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)	March 31, 2021 (Audiled)	March 31, 2020 (Audited)
1.	Total Income from operations (net)	6523.51	6043.91	5596.70	22480.80	23247.34
2.	Net profit/ (loss) for the period (before tax exceptional and/or extraordinary items)	185.27	215,94	139.12	627.27	515.71
3.	Net profit/ (loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	185.27	215.94	139.12	627.27	515.71
4.	Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	131.99	153,61	132,30	449.89	425.08
5,	Total comprehensive Income for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and Other comprehensive income (after tax)]	149.95	151.04	120.42	459.81	414.14
6.	Equity share capital	554.15	554.15	554.15	554.15	554.15
7.	Other equity (excluding revaluation reserve)	3621,28	NA	3161.47	3621.28	3161.47
8.	Earnings per share (of Rs.10/- each) a.Basic b.Dituted	2.38 2.38	2.77 2.77	2.39 2.39	8.12 8.12	7.67 7.67

In accordance with SEBI (LODR) Regulations 2015, the above audited financial results for the guarter and year ended March 31, 2021 as reviewed and recommended 2. The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the

2. The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Mules, 2015 (india A) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (as amended) and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
3.The Board of Directors have recommended a dividend of Rs.1.50/- per share (15%) for the year ended March 31. 2021.
4. Figures for the previous quarter / period ended have been regrouped wherever necessary.
5. The figures for the quarter ended March 31. 2021 and March 31.2020 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and unaudited published figures in respect of the financial results upto the third quarter of the respective financial years.
6. The operations during the last quarter improved amidst the pandemic. However, sustainability of this positive trend in the next quarter remains uncertain due to the second wave and lockfown appropried by State government.

second wave and lockdown announced by State governments.
7. The above is an extract of the detailed format of the quarter and year ended March 31, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results for the quarter and year ended March 31, 2021 are available on the website of the BSE Limited Le, www.bseindia.com, on the Stock Exchange where the Company's shares are listed and on the website of the Company

for Koviloati Lakshmi Roller Flour Mills Limited Sharath Jagannathan Whole-time Director DIN: 07298941 Place : Combatore Date : 28th May, 2021

CÁPRI GLOBAL HOUSING FINANCE

CAPRI GLOBAL HOUSING FINANCE LIMITED CIN - U65990MH2006PLC161153

רום - סספיטשות בעטסרבט ו הוא בשני האומים במיטים Regd.Office : 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013, Maharashtra, India nail:compliance@caprihomeloans.com, Website : www.caprihomeloans.com, Tel No. - +91 22 40888100 Fax No. - +91 22 40888170

[Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015] Extracts of Financial Results for the Year ended March 31, 2021

For the Half For the Year For the Half For the Year vear ended vear ended ended on ended on SI.No **Particulars** March March 31, March 31, 31,2021 31.2020 2021 2020 Unaudited Audited 1 Total Income from Operations 1,617.53 1,378.67 872.30 722.48 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) 246.28 178.17 427.86 311.64 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 246.28 178.17 427 86 311.64 Net Profit / (Loss) for the period after tax 197.05 149.33 334.48 243.32 (after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 197.78 149.89 334.77 243.22 6 Paid up Equity Share Capital 607.14 607.14 607.14 607.14 7 Reserves (excluding Revaluation Reserve) 2,042.92 1,708.18 1,708.18 2,042.92 2,650.07 2,315.32 8 Net worth 2,650.07 2,315.32 9 Paid up Debt Capital / Outstanding Debt 11,556.97 7,743.12 11,556.97 7,743.12 10 Outstanding Redeemable Preference Shares NA NA NA NA 11 Debt Equity Batio 4.36 3.34 4.36 3.34 12 Earnings Per Share (of INR 10/- each) (for continuing and discontinued operations) Basic (INR) 3.25 2 46 5.51 4.01 Diluted (INR) 3.25 2.46 5.51 4.01 NA NA 13 | Capital Redemption Reserve NA NA NA NA NA NA 14 Debenture Redemption Reserve 15 Debt Service Coverage Ratio 1.94 1.41 1.15 1.62 16 Interest Service Coverage Ratio 1.65 1.66

Place: Mumba Date: May 27, 2021

- The above is an extract of the detailed format of half yearly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly financial results are available on the websites of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the Company's website
- For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclerance be accessed on the URL www.bseindia.com. sures have been made to the Stock Exchange - BSE Limited and

On behalf of the Board of Directors For Capri Global Housing Finance Limited

(Raiesh Sharma) Managing Director DIN - 00020037 Place: Bengaluru

Date : 28 May 2021

(INR In Millions

GENUS POWER INFRASTRUCTURES LIMITED

Genus Regd. Office: G-123, Sector-63, Noida-201307, Uttar Pradesh
Corporate Office: SPL-3, RIICO Industrial Area, Sitapura, Tonk Road, Jaipur-302022, Rajasthan
Ph.:0141-7102400/500, Fax: 0141-2770319, E-mail: cs@genus.in, Website: www.genuspower.com, CIN: L51909UP1992PLC051997

								s. in Lakhs			
EX	TRACT OF STATEMENT OF AUDITED FINAN	ICIAL RESU	CIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED N								
		Q	uarter End			Ended	Consolidated Year Ended				
S. No	Particulars	31-Mar-21	31-Dec-20	31-Mar-20	31-Mar-21	31-Mar-20	31-Mar-21	31-Mar-2			
1	Total income from operations	19067.41	16878.02	24828.89	60859.73	106039.85	60859.73	106039.8			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	3042.91	2751.17	3291.27	8241.42	13698.22	10095.63	11677.5			
	Exceptional and/or Extraordinary items)	3042.91	2/31.1/	3281.21	0241.42	13090.22	10095.63	11077.5			
3	Net Profit / (Loss) for the period before tax	0040.04	0754.47	0004.07	0044 40	40000 00	10005.00	44077.5			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	3042.91	2751.17	3291.27	8241.42	13698.22	10095.63	11677.59			
4	Net Profit / (Loss) for the period after tax	2002.00	4700.00	0040.00	5115.64	0200 70	0050.04	7004.0			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	2983.80	1790.38	2240.02	3113.04	9366.70	6859.64	7261.2			
5	Total Comprehensive Income for the period										
	[Comprising Profit / (Loss) for the period (after	2901.46	1812.11	1924.23	5,078.16	9,041.40	6,822.16	6,935.95			
	tax) and Other Comprehensive Income (after tax)]										
6	Paid-up Equity Share Capital	2573.59	2573.59	2573.59	2573.59	2573.59	2573.59	2573.59			
	(Face Value of Re.1/- each)	2373.39	2373.39	2373.39	2013.09	2373.39	2575.59	2013.0			
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	90880.00	85954.38	88157.49	81487.8			
8	Earnings Per Share (of Face value of										
	Re.1/- each) (for continuing and										
	discontinued operations) - (not annualised)										
	(amount in Rs.)										
	Basic:	1.16	0.70	0.87	1.99	3.64	2.98	3.16			
	Diluted:	1.16	0.70	0.87	1.99	3.64	2.98	3.16			

Notes

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on Company's website at www.genuspower.com and the Stock Exchange's websites at www.nseindia.com and www.bseindia.com.

The Company's Board has reviewed the total order book position of worth Rs. 930.52 crores (net of taxes) For and on behalf of the Board of Directors

Place: Jaipur Date : May 28, 2021 (Rajendra Kumar Agarwal) Managing Director & CEO DIN: 00011127

JTPM ATSALI LIMITED

CIN: U27320MH2018PLC304905

Registered Office: Grand Palladium, 6" Floor, 175 CST Road, Kolivery Village, MMRDA Area, Santacruz East, Mumbai City, Maharashtra, India, 400098 Contact No: 022-6242 1454 | Email ID: jtpmatsali@aioncp.com | www. jtpmatsali.com

—		Halfy	ear ended	(Amou	nt In thousand Year ende
Sr.	Particulars	Mar 31, 2021		Mar 31, 2021	Mar 31, 20
No.	T atticulars	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income from Operations	81,462	12,649	81,528	12,8
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or	,	12,010	0.,000	,,
- 1	Extraordinary items)	(1,59,011)	(1,42,728)	(3,04,496)	(2,72,43
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or	(.,,,	(, , , , , , , , , , , , , , , , , , ,	(-,,,	(-,,-
	Extraordinary items)	(1,59,011)	(1,42,728)	(3,04,496)	(2,72,43
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or	, , , , ,			, , , ,
	Extraordinary items)	(1,58,900)	(1,42,718)	(3,04,272)	(2,72,24
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)				
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,58,900)	(1,42,718)	(3,04,272)	(2,72,24
6	Paid up Equity Share Capital (face value of Rs.10 per share)	100	100	100	1
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	(7,24,550)	(4,20,27
8	Net worth	-	-	(7,24,450)	(4,20,17
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	-	-	20,96,306	20,95,5
10	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil	
11	Debt Equity Ratio (refer (iii) below)	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicat
12	"Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued				
	operations) - (not annualised)"				
	1. Basic:	(15,890.04)	(14,271.77)	(30,427.24)	
	2. Diluted:	(15,890.04)	(14,271.77)	(30,427.24)	(27,224.3
13	Capital Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicat
14	Debenture Redemption Reserve	-	-	-	
15	Debt Service Coverage Ratio (refer (i) below)	(0.0007)	(0.0006)	(0.0011)	(0.000
16	Interest Service Coverage Ratio	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.0)

20,90,000

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Boad of Directors at their respective meetings held on May 28, 2021. The statutory auditors of the Company have carried out audit of the above audited standalone financial results for the year ended

The outbreak of Corona Virus pandemic globally and in India has caused significant impact on the economic activity. In many countries including India businesses have been forced to limit their operations resulting in economic slowdown. The Company based on its assessments expects to recover the carrying value of the assets. In assessing the recoverability of the Company's assets, the Company has considered internal and external information up to the date of approval of these financial results. Brickwork has assigned a stable outlook on the long term rating. Brickwork has assigned "BWR BBB-" rating with a stable outlook to the

unsecured non - convertible debentures of the Company Details of unsecured Non-Convertible Debentures (NCDs) are as follows:

Next payment due date Paid up value Asset Principal Convertible Nos. cover Interest

0.01% NCD 2,090 - 28.08.2020 5 As per Ind AS 108, the Company is primarily engaged, directly or indirectly, in the business of manufacturing and trading of steel, primarily operated in India and regularly reviewed by Chief Operating Decision Maker for assessment of Company's performance and resource allocation. The figures for the half years ended March 31, 2021 and March 31, 2020 are the balancing figures between the audited figures in respect o full financial year and the published year to date figures upto the half year for the relevant financial year which were subjected to limited review

(Rs.in thousand

2.090,000 28.08.2048

(Rs.in thousand

209

28.08.2021

by the statutory auditors.

Principal

100%

The above is an extract of detailed format of the financial results filed with BSE under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly financial results are available on the Stock Exchange w viz. www.bseindia.com and on the Company's website www.jtpmatsali.com

For the items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligation and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE and can be accessed on the website viz. www.bseindia.com

For JTPM Atsali Limited

Date: May 28, 2021 Place: Mumbai Nikhil Gahrotra Director (DIN: 01277756)



Mphasis Limited Regd.Office: Bagmane World Technology Centre, Marathahalli

Outer Ring Road, Doddanakundhi Village, Mahadevapura, Bengaluru - 560048 CIN: L30007KA1992PLC025294 Tel: 91 80 6750 1000 Website: www.mphasis.com email: investor.relations@mphasis.com

(For the attention of the Equity Shareholders of the Company) Mandatory transfer of Equity Shares to the demat account of Investor Education and Protection Fund (IEPF)

This notice is published pursuant to the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit,

Transfer and Refund) Rules, 2016 (the "Rules") notified by the Ministry of Corporate Affairs (MCA). Pursuant to Section 124(6) of the Companies Act. 2013 read with the Rules, every Company is required to transfer shares. in respect of which the dividend(s) remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years, to the account of INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) established by the Central Government. The final dividend declared for the year 2013-2014, which is unclaimed, is due to be transferred to IEPF on 31 August 2021. Accordingly, the shares in respect of which the dividend are unpaid/unclaimed for a period of seven consecutive years are also due to be transferred to IEPF on 31 August 2021.

In accordance with the Rules, individual letters are being sent to the shareholders, who have not claimed their dividends, at their registered email ids/ address as appearing in the Register of Members, inter alia, providing the details of the shares due for transfer to IEPF. The details of such shareholders including the name of the shareholder, folio number / DP ID/Client ID and shares due for transfer are uploaded on the website of the Company at

To claim the unclaimed dividend amount before it is transferred to the IEPF, the shareholders may forward the following documents on or before 16 August 2021 to Integrated Registry Management Services Private Limited, the Registrar and Share Transfer Agent (RTA):

- · Letter of Undertaking duly filled in and signed (format is provided in the intimation letters being sent to the shareholders): and
- Self-attested copy of PAN Card and Address Proof

The shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares if any, can be claimed from IEPF Authority after following the procedure. prescribed by the Rules.

 $The \ shareholders, \ holding \ shares \ in \ physical \ form \ and \ whose \ shares \ are \ liable \ to \ be \ transferred \ to \ IEPF, \ may \ note$ that the Company would be issuing duplicate Share Certificate(s) in lieu of the original Share Certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF as per the Rules and upon such issue, the original Share Certificate(s) which is registered in their name will stand automatically cancelled. The Shareholders may further note that the details uploaded by the Company on its website is treated as notice in respect of issue of the duplicate Share Certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules.

For further information/ clarification, concerned shareholders may contact the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) at:

Integrated Registry Management Services Private Limited (Unit: Mphasis Limited)

30, Ramana residency, 4th Cross, Sampige Road, Malleswaram, Bangalore - 560 003 Ph: +91 080 2346 0816 to 818 E-mail: giri@integratedindia.in

For Mphasis Limited

Subramanian Narayan

Senior Vice President & Company Secretary



ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

तीलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड, एसटी डेपो समोर, प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र -400025 ईमेल : info@ahfcl.com सीआयएन नं. : यू६५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१

ताबा सूचना (स्थावर मालमत्ता/ मत्तांसाठी)

ज्याअर्थी ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि. चे सिक्युरीटायझेशन अँड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेटस च्या अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट नियम 2002 (नमूद नियम) च्या नियम 8(1) च्या सह वाचल्या जाणाऱ्या सिक्युपैटायझेशन अँड रिकंन्सटूक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेटेस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. 2002(नमद कायदा) च्या कलम 13 (12)अंतर्गत, देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून संबंधित कर्जदार/ रांना नमद नोटीस/नोटीसेस् प्राप्त झाल्याच्या दिनांकापासन 60 दिवसांच्या आत प्रत्येक खात्याच्या समोर देण्यात आलेल्या रकमेचा भरणा करण्यासाठी जारी करण्यात आली होती. कर्जदार/दारांना थकीर रकमेचा भरणा करता न आल्याने, कर्जदार/रांना आणि सामान्य जनतेला ह्याद्वारे सूचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकार ह्यानी खाली नमूद करण्यात आलेल्या मालमत्ता, मतांचा नमूद नियमांच्या नियम 8 सह वाचल्या जाणाऱ्या नमूद कायद्याच्या कलम 13 (4) च्या अंतर्गत देण्यात आलेय अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर नमूर करण्यात आलेल्या दिनांकाला कब्जा घेतला आहे. विशेषतः कर्जदार/गंना आणि सामान्य जनता ह्यांना ह्याद्वारे सावध करण्यात येत आहे की खाली नमूद करण्यात आलेल्य मालमत्तांशी कोणताही व्यवहार करू नये आणि जर असा व्यवहार झाला असल्यास कर्ज कराराच्या अनसार रक्कम आणि व्याजाचा भरणा ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि. कडे भरणा करण्यास पात्र असतील. सुरक्षित मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात नमुद कायद्याच्या कलम 13 च्या पोटकलम (8) मध्ये देण्यात आलेल्या तरतदीकडे लक्ष वेधण्यात येत आहे

अ.	कर्ज करार क्र./ कर्जदार/सह कर्जदार/ हमीदाराचे	डिमांड नोटीस	ताबा घेतल्याचा	गहाण मालमत्ता/मत्तांचा तपशिल
क्र.	नाव	दिनांक आणि रक्कम	दिनांक	
٧.	एलएक्सपीयूएन00115-160013917	₹.1582637/-	27-05-2021	सदिनका क्र. 16, 2 रा मजला, बालाजी हाईटस,
	/ विजयाराव साहेब कापसे आणि	करीता19-12-		सिंहगड इंजिनियरिंग कॉलेज जवळ, नऱ्हे, मुळशी,
	आशा रावसाहेब कापसे	2020		पुणे, महाराष्ट्र- 411041
٦.	एलएक्सडीएयू00416-170048263/	1069952/-	27-05-2021	मिळकत क्र. 891, ॲट रेडनीरेडा रोड, इंदापूर, पुणे,
	राजेंद्र विठ्ठल शिर्के आणि उज्ज्वला राजेंद्र शिर्के	करीता15-12-2020		महाराष्ट्र - 413103
з.	एलएक्सपीयूएन00315-160006667/	2594165/-	27-05-2021	एस. क्र. 79, एच क्र. 12/5, जाधव नगरच्या जवळ,
	समीर सीताराम धनावडे आणि सुवर्णा सीताराम धनावडे	करीता19-12-2020		रायकर मळा, धायरी, हवेली, पुणे, महाराष्ट्र- 411041


ठिकाणः महाराष्ट्र दिनांकित:29.05.2021 भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

स्वाक्षरी/- प्राधिकृत अधिकारी, ॲस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड









जीवनसाध

सही/-

पुढील मालमत्तेचे सर्व

खंड व तुकडे : फ्लॅट नं.

रामयानागरी नं.१, साह.

गह रचना. एस एम

(जुना नं.३),

स्टिल्ट फ्लोअर, "सी" रु ४,९७,३००/

बिल्डिंग, सर्व्हे नं. ५७४, (रुपये चार लाख

(रुपये पन्नास

लाख फक्त)

५ राजेंद्र बाबाजी बिबवे

सर्व्हे नं. ५७४, पी-२०,

रामयानागरी, बिबवेवाडी,

एस.ओ.पुणे-४११०३७.

माणिक राजेंद्र बिबवे

सर्व्हे नं. ५७४, पी-२०,

रामयानागरी, बिबवेवाडी,



पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-४११०१८ स्थापत्य विभाग

ई-निविदा सूचना क्र.-स्थापत्य/मुख्यालय/HO/१९/२०२<mark>१-२२</mark> पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडून खालील नमुद केलेल्या कामासाठी ई-टेडरिंग पद्धतीने परसेंट रेट निविदा मागविण्यात येत आहे.

- १. निविदेचा दर भरताना एकण निविदा रकमेतन रॉयल्टी रक्कम व मटेरियल टेस्टींग रक्कम वगळून आलेल्या रकमेवर निविदा दर भरावा.
- . प्रचलित दराने GST बिलात अदा केली जाईल त्यामुळे GST वगळून दर द्यावेत.

३. रा	यल्टा बाबत मनपा ज घारण ठरवल त आपणावर	वाधनकारक राहाए	1.						
अ. क्र.		एकूण निविदा रक्कम (४+६)	रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग रक्कम वगळून निविदा रक्कम		मटेरियल टेस्टिंग चार्जेस	बयाणा रक्कम	अनामत रक्कम	कामाची मुदत (महिने)	निविदा फॉर्म फी जी.एस.टी. सह (परत न मिळणारी)
8	२	3	8	لع	Ę	9	۷	9	१०
	सांगवी येथे औंध रुग्णालयासाठी कर्मचारी वसाहत अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी अतिथीगृह बांधणेचे उर्वरीत कामे करणे व इतर अनुषंगिक कामे करणे		१६,२६६,५६५	२१३,२०२	४४,७५०	८१,५५७	८१५,५७०	१५	४,६३७

निविदेचे वेळापत्रक

ई निविदा उपलब्ध कालावधी		दि.२८/०५/२०२१ ते दि.२४/०६/२०२१
निविदा स्विकृती अंतिम दिनांक व वेळ	:-	दि.२४/०६/२०२१ दुपारी ०३.०० वा.पर्यंत
निविदापुर्व बैठक दिनांक व वेळ	:-	दि.१५/०६/२०२१ दुपारी ०३.०० वा.
निविदापुर्व बैठक स्थळ	:-	मा.सह शहर अभियंता कार्यालय, BRTS, पिं.चिं.मनपा, पहिला मजला, पिंपरी, पुणे- ४११०१८
निविदा उघडणेचा दिनांक	:-	दि.२५/०६/२०२१ स.०३.०० वा.(शक्य झाल्यास)


कोणतेही कारण न देता निविदा पूर्णतः किंवा अंशतः मंजूर अथवा नामंजूर करण्याचा अधिकार मा.आयुक्त यांनी स्वतःकडे राखून ठेवला आहे. निविदा संचाची विक्री https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर ई-निवदा सुचनेत नमुद केलेल्या तारखेनुसार सुरू गहील. सविस्तर निवदा व निविदेबाबतची इतर माहिती खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे

1.www.pcmcindia.gov.in 2.https://mahatenders.gov.in

सदरची ई निविदा प्रणाली वापराबाबत काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यांस NIC यांचेकडील ई-मेल support-epro@nic.in अथवा Help Desk Number ०१२० ४२००४६२, ०१२०-४००१००२, ०१२०-४००१००५, ०१२०-६२७७७८७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

जाहिरात क्रमांक- ८८८ का क्र.- स्था/नि/BRTS/कावि/४९०/२०२१

सह शहर अभियंता पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी, पुणे- ४११०१८.





सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 8(6) मधील तरतुदीसह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. 2002 अंतर्गत अचल मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सचना

सुरक्षा होत (अंतर्ट्स अंड इंपनातमन जान) त्रिनुस्त इंट्रान्ट अब्दर्भ २००२ आपता जन्म त्राज्य । अस्ति साज्य । अस् सुरक्षा होत (अंभलब्बावाणी) नियम, २००२ च्या नियम ८ (६)च्या तरतुरीसह वाचलेल्या वित्तय मत्तिची सुरक्षितता आणि पुगरंचना आणि सुरक्षा होत कायदा, २००२ चे अंमलब्बावणी अंतर्गत स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सुचना. आम जनतेस आणि विशेष करुन ऋणको व हमीदारांना याद्वारा सूचना देण्यात येते की सुरक्षित धनकोकडे गहाणवट असलेल्या/ ताब्यात असलेल्य खाली वर्णिलेल्या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा सर्फेसी कायदा, २००२ च्या तरतुदींअंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत असलेल्या ॲसेंट रिक्न्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड (आर्सिल)च्य प्राधिकृत अधिकारीद्वारा घेतला आहे. आर्सिलने बँक्स/ वित्तिय संस्थांकडून खाली नमूद केलेली वित्तिय मत्ता आणि सुरक्षित धनकोचे हक्क प्राप्त केले आहेत. खाली नमूद केलेल्या अनुसूचीनुसा याखाली दिलेल्या संक्षिप्त तपशीलानुसार 'जसे आहे जेथे आहे', 'जसे आहे जे काही आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे' या तत्वावर मत्तेची विक्री करण्यात येणार आहे.

अ.	लोन	मूळ ॠणको/ सह-	ट्रस्टचे नाव	मालमत्तेचा	एकूण अदत्त देणी	इसारा रक्कम	राखीव किंमत	पाहणीची	लिलावाची	ताब्याचा प्रकार
क्र.				प्रकार/	'आयएनआर'मध्ये	ठेव (इरठे)	(रु)	तारीख	तारीख व वेळ	
II	बँकेचे नाव	विधी वारसदाराचे		आकार/		आयएनआरमध्ये	आयएनआरमध्ये			
		नाव		स्वरुप		(१०%)				
۶.	एसएच/	पाटील मिलिंदकुमार	आर्सिल रिटेल	जमीन :	१,६०,२९,९३९.२६/-	१४,५०,०००/-	१,४५,००,०००/-	०८-०६-२०२१	१४-०६-२०२१	सर्फेसी
II	०१२४/एच/	रामराव /	लोन	९१५० चौ.फू.	२७/०५/२०२१				रोजी	कायद्याच्या
II	१४/००००१४	तेजस्वीनी मिलिंद	पोर्टफोलिओ-	(संपूर्ण	रोजी प्रमाणे				स. ११.०० वा.	कलम १३(४)
	(एमएफएल)	पाटील	०४६-ए-ट्रस्ट	मालकोंची)						अंतर्गत
	777	fora mandan nar	. ਜੀ ਜਜ ਤਂ 07	०८ विशास	म मांगळी मीएच गेट	बाब कि गांगकी	चित्री मांगळी गाः	ਹ ਸਵਸ਼ਸ਼ਤ ਸਿਤ	. vocvoc	

	लिलाव प्रक्रियेसंबंधीत महत्वाची माहिती											
1)	लिलावाचा दिनांक	वर नमूद केल्यानुसार	5)	इरठे सादरीकरणाकरिता शेवटची	त्याच दिवशी							
2)	बोली सादरीकरणाचे	बी २२१, ईबीडी, दुसरा मजला, नेपच्यून मॅग्नेट मॉल, एलबीएस		तारीख	लिलावाच्या २ तास आधी							
_ ′	ठिकाण आणि लिलावाचे		6)	इरठे समाविष्ट सर्व प्रदान येथे देय	मुंबई							
	ठिकाण	९१/ ९२/ ९४/ ९५		डिमांड ड्राफ्ट्स, आरटीजीएस,								
3)	लिलावासाठी वेबसाईट	www.arcil.co.in		एनईएफटीद्वारा करावयाचे आहे								
		। इ.डच्या सद्य स्थितीवर आधारित ऑनलाईन / व्यक्तीशः सादर		ज्याच्या नावे डिमांड ड्राफ्ट	ट्रस्ट रकान्यात दर्शविल्यानुसार नाव							
		.gupta@arcil.co.in, vijay.shinde@arcil.co.in		काढावयाची आहे								
		gupta@arcii.co.in, vijay.sninde@arcii.co.in	8)	पाहणीची वेळ	स. ११.०० ते दु. ०४.०० नोंद :							
4)	संपर्क व्यक्ती व त्यांचे				पाहणीची तारीख व वेळेत कोव्हिड-१९							
	फोन क्रमांक	विजय शिंदे : ९७६५४०८५०९			परिस्थितीनुरुप बदल करण्यात येईल.							

* बोलीदार, स्वेच्छेने, विहित प्रपन्नात अर्ज करुन लिलावात ऑनलाईन सहभागी होण्याच्या सुविधेचा लाभ घेवू राकतील, जी यावर नमूद केलेल्या वेबसाईटच्या पत्यावर प्रस्ताव/ निविदा कागदपत्रासह उपलब् आहे. वर नमूद केलेल्या पत्यावर संघटनेच्या वेबसाईटवर ऑनलाईन बोलीचे आयोजन करण्यात येईल आणि निविदा कागदपत्रात दिलेल्या शर्ती व अर्टीच्या विषयाधीन असेल. निविदा कागदपत्रे आणि लिलावाच रातीं व अटी www.arcil.co.in या आमच्या वेबसाईटवरुन डाउनलोड करण्यात याव्यात किंवा सदर निविदा कागदपत्रे आणि लिलावाच्या रातीं व अटी वर नमूद केलेल्या आर्सिलच्या संबंधीत शाखा कार्यालयातू रसा प अटा **WWW. बाजारण्या प्रवास कार्याचार कार्याचार कर करते कार्या कर मानवा कार्यवर आण सिरामाच्या रसा प अटा वर मृद्ध कराएया आसराचा वच्चार साखा कार्याचार साखा कार्याचार साखा प्राचित्र प्राप्त करता वैतील. कृपया नोंद च्यावी विक्री बोली कारायप्रांत नमूद केलेल्या शतीं व अटींच्या विषयाचार असले. विक्र या जाहीरातीत व विहित बोली/ निवदा कार्यप्रांत सविस्तररील्या दिलेल्या शर्ती व अटींच्या कार्टकोरपणे विषयाधीन असेल. प्राधिकृत अधिकारी कोणतेही कारण न दाखवता कोणतीही/ सर्व बोली नांमजूर करण्याचा हक्क राखून ठेवीत आहेत. ही सूचना सुरक्षा हीत अंमलबजावणी नियम, २००२ च्या नियम कार्टकोरपणे विषयाधीन असेल. प्राधिकृत अधिकारी कोणतेही कारण न दाखवता कोणतीही/ सर्व बोली नांमजूर करण्याचा हक्क राखून ठेवीत आहेत. ही सूचना सुरक्षा हीत अंमलबजावणी नियम, २००२ च्या नियम** ८ व ९ अंतर्गत सूचनेनुसार असल्याचे सुद्धा समजण्यात यावी. स्थळः सांगली, तारीखः २९ मे, २०२१ (स्वाक्षरी/-) - प्राधिकृत अधिकारी, ऑसेट रिक्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड

अंसेट रिक्न्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड सीआयएन नं. : यू६५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४ * www.arcll.co.ln नोंदणीकृत कार्यालय : दि रुवी, १०वा मजला, २९ सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई - ४०० ०२८ टेलिः ०२२ ६६५८१३०० / ३९९ शाखा कार्यालय : बी-२२१, ईबीडी, दुसरा मजला, नेपच्यून मॅग्नेट मॉल, एलबीएस मार्ग, भांडूप (प), मुंबई-४०० ०७८. * मोबाईल : ७२०८४९८८९०/ ९१/ ९२/ ९४/ ९५



e-TENDER NOTICE

Digitally Sealed & signed offers are invited in two bid system through e-tender method from eligible registered firms for Meter reading manual & through CMRI, Bill printing and energy bill distribution with data analysis, submission of Raw Data / XML (including load survey) in respect LT II & LT V consumers having oad above & below 20kW in all Divisions of Ahmednagar Circle against tender Nos. SE/ANRC/CMRI/T-03 to T-07/21-22. For details such as nature of the work, tentative CMRI/Manual cons. Qtv. specified area, tender fees, estimated cost, EMD etc. bidders are requested to refer Employers web-site https://etender.mahadiscom.in/eatApp/ bids are available up to 06.06.2021: 23.55 Hrs to in electronic format and can upload on website after payment of tender fees latest by 07.06.2021 up to 13.00 Hrs. Interested Bidders are requested to upload their bid well in advance to avoid last minute rush. Contact No: 7875766024. PRO/115

एलएनपीय

एनएचएल-

088-

१६००२६१९८

व

एलएनपीयू

एनएचएल-

०६१-

१६००२५८२९

एलएनपीय

एनएचएल-

3375000975

एलएनपीय

एनएचएल-

92396003988

एलएनपीयू

एन॰एचएल-

, ३२०००*६७*०१७

एलएनपीयू

एन०एचएल-

,३२००*०६७*०१८

एलएनपीयू

एनएचएल-

१०१७००२९५६

एलएनपीयू

एन०एचएल-

१०१७००३०१४७

Superintending Engineer, MSEDCL, Ahmednagar

रु ३९,८३,०२८/-

(रुपये एकोणचाळीस

लाख त्र्याऐंशी हजार

अठ्ठावीस फक्त)

अदत्त मुद्दल रक्कम

थकबाकी द्वारा

(निघालेले विलंब

शुल्क समाविष्ट)

आणि ०६.०५.२०२

पर्यंत व्याज

रु २८.५३.३०९/-

(रुपये अठ्ठावीस

लाख त्रेपन्न हजार

तिनशे नउ फक्त)

अदत्त मुद्दल रक्कम

थकबाकी द्वारा

(निघालेले विलंब

शूल्क समाविष्ट)

आणि

०६.०५.२०२१

पर्यंत व्याज

रु ४५,०७,१९५/-(रुपये पंचेचाळीस

लाख सात हजार

एक्जे पंच्याण्याव

फक्त)अदत्त मुद्दल

रक्कम, थकबाकी द्वार

(निघालेले विलंब

शुल्क समाविष्ट)

आणि ०६.०५.२०२१

पर्यंत व्याज

(रुपये बत्तीस लाख

वीस हजार शहाऐंशी

फक्त) अदत्त मुद्दल

रक्कम, थकबाकी

द्वारा (निघालेले

विलंब शुल्क

समाविष्ट) आणि

०७/०५/२०२१ व

११.०५.२०२१ पर्यंत

व्याज

₹ ३२,२०,०८६/- | ३०/०४/२०२१

30/08/2028

३१/०१/२०२१

- सुधारित

केल्यानसार

39/03/2029

३०/०९/२०२०

- सुधारित

केल्यानुसार

३१/०३/२०२१



फोसेको इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : गट नं. ९२२ व ९२३, सणसवाडी, ता. शिरुर, जि. पुणे - ४१२ २०८ दूरध्वनी : +९१ २१३७ ६६८१०० फॅक्स : +९१ २१३७ ६६८१६० वेबसाईट : www.fosecoindia.com ई-मेल : investor.grievance@vesuvius.com

चौसष्ठावी सर्वसाधारण वार्षिक सभा, ई वोटिंग आणि बुक क्लोजर ची सुचना

सीआयएन : L24294PN1958PLC011052

यानुसार सूचना देण्यात येते की, **फोसेको इंडिया लिमिटेडच्या (कंपनी) सदस्यांची ६४ वी वार्षिव** सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, दिनांक २१ जून २०२१ रोजी १४३० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएम)आयोजित केलेली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या लागू तरतुर्दीचे पालन करून एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी, त्यानुसार तयार केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ (सेबी एलओडीआर) त्यांना अनुसरुन. सभेचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय गट क्रमांक ९२२ आणि ९२३, सणसवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे – ४१२ २०८.

परिपत्रक क्रमांक १४/२०२०, दिनांक एप्रिल, ०८, २०२०, परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक एप्रिल १३, २०२० परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक मे ५, २०२०, आणि परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांक जानेवारी १३. २०२१, कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय (एमसीए) आणि परिपत्रक क्रमांकSEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे २०२० आणि SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवारी, २०२१ भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) जारी केलेल्या (त्यानंतर एकत्रितपणे परिपत्रके म्हणन संबोधले जातात), कंपनी सदस्यांना कंपन्यांना सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी उपस्थित न राहता आपली उपस्थिती व्हिसीमार्फत ठेवण्याची परवानगी दिली आहे. म्हणूनच, परिपत्रकांचे पालन करीत कंपनीचे एजीएम व्हीसी मार्फत सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) (कुलगुरू सुविधा रिमोट ई-व्होटिंग सुविधा आणि ई-मतदान सुविधा प्रदान करण्यासाठी एजन्सी) मार्फत आयोजित केले जात आहे.

कंपनीने २८ मे २०२१ रोजी ज्यांचे ई-मेल ॲडेस कंपनीच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे नोंदवले असतील अशांना एजीएम नोटीस आणि ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल ई–मेल द्वारे पाठविला आहे, उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत www.fosecoindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहे. बीएसई लिमिटेड www.bseindia.com नॅशनल स्टॉक एक्सेन्ज बोर्ड ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेत स्थळ <u>www.nseindia.com,</u> आणि कंपनी रजिस्ट्र लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि. यांचे संकेत स्थळ <u>www.linkintime.co.in</u> आणि

सभासदांच्या अंतिम लाभांशाचा निर्णय घेण्यासाठी, कंपनी अधिनियम २०१३ कलम ९१ च्या तरतुदीनुसार कंपनीच्या सभसासदांची नोंदणी व भागहरूतांतरित पुस्तके **मंगळवार १५ जून २०२१ ते सोमवार २१ जून २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट)** पर्यंत बंद राहील, जर एजीएममध्ये अंतिम लाभांश जाहीर केल्यास तो लाभांश **मंगळवार दिनांक २० जुलै २०२१** रोजी किंवा त्यापूर्वी दिला जाईल. कंपनी कायदा २०१३ चा कलम १०८ व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४, च्या कलम क्र २० आणि त्यात बालेले बटल आणि सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स आणि डिसक्लोजर आवश्यक) २०१५ च्या कलम ४४ नुसार कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर होणाऱ्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजेच रिमोट ई–मतदान सुविधेद्वारे उपलब्ध करण्यात आलेले आहे. ही सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांनी ई–व्होटिंगसाठी उपलब्ध करुन दिलेली आहे. ई–व्होटिंगसाठी www.evotingindia.com. ही वेबसाइट आहे.

अ) शेअरचा प्रकार – इक्किटी शेअर

ब) इव्हीएसएन (ई–व्होटिंग सीक्वेन्स नंबर) : २१०५२७००१

सीडीएसएल www.cdslindia.com वर उपलब्ध आहे

क) यजर आयडी : मेंबर्स फोलिओ / डिपी आयडी क्लाईंट नं

ड) पासवर्ड : स्वताचा पॅन नंबर. फक्त सदस्य ज्यांनी कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपन्टकडे आपले

पॅन अद्ययावत केले नाहीत ते पॅन क्रमांक डीफॉल्ट पॅन वापरतील. इ) इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे ई-व्होटिंग सुरू होण्याची वेळ आणि दिवस : शुक्रवार

दिनांक १८ जून २०२१ सकाळी ०९०० वाजता (भा.प्र.वे.). फ) इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे ई–व्होटिंग समाप्तीची वेळ आणि दिवस : **रविवार**

दिनांक २० जून २०२१ सायंकाळी १७०० वाजता (भा.प्र.वे.) त्यानंतर रिमोट ई-मतदानाची सुविधा बंद होईल

जी) कट–ऑफ डेट : **सोमवार दिनांक १४ जून २०२१**.

सभेमध्ये ई–मतदान करण्याच्या सुविधा उलब्ध करुण देण्यात येईल. सभेमध्ये उपस्थित असलेल्या आणि रिमोट ई–मतदान सुविधेद्वारे आधिच मत न दिलेल्या सभासदांना सभेमध्ये हक्क बजावता येईल. ई–मतदान सुविधेद्वारे आधिच मतदान केलेल्या आणि व्हिसी/ओव्हिएम द्वारे सभेत भाग न घेतलेल्या अशा सदस्यांनी दिलेली मते अवैध मानले जातील. सभेच्या आधी ज्या सभासदांनी रिमोट ई–मतदान सुविधेद्वारे आपले मत दिले असेल तरीही ते सभेला हजर राहू शकतात परंतु ते सभेमध्ये पुन्हा मत देण्यास पात्र ठरणार नाही, जर एखाद्या सदस्यांने पुन्हा मतदान केले तर रिमोट ई–मतदान सुविधेद्वारे दिलेली मत प्रचलित राहतील आणि सभेतील मतदान अवैध मानले जाईल.

सभासदांचे मतदानाचे हक्क ते **सोमवार दि. १४ जून २०२१** या अंतिम तारखेला धारण करत असलेल्य भरणा झालेल्या साधारण समभागांच्या प्रमाणात असतील. ज्या सभासदांची नावे वर नमूद केलेल्या अंतिम तारखेच्या दिवशी सभासद नोंद वही अथवा डिपॉझीटरीकडील लाभधारक नोंदवहीत असतील त्यांनाच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाविषयी ई–मतदान वा प्रत्यक्ष मतदानाची सुविधा वापरता येईल. ज्या सभासदांचे अंतिम तारखेच्या आधी सभासदत्त्व रद्द झालेले असेल तो सभासद ई–मतदान वा सभेच्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान करु शकणार नाही. जी व्यक्ती सभेची नोटीस पाठविल्यानंतर मात्र अंतिम तारखेच्या आधी भागधारण करून कंपनीची सभासद झाली असेल तर अशा सभासदाने आपली विनंती ह्या <u>pune@linkintime.co.in,</u> <u>ashok.gupta@linkintime.co.in</u> किंवा umesh.sharma@linkintime.co.in. ई–मेल पत्त्यावर पाठवून लॉग–इन आयडी व पासवर्ड मिळवावा. मात्र सभासदांची नोंदणी ई-मतदानासाठी सीडीएसएल कडे आधीच झाली असेल तर ते त्यांचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड / पीन ई–मतदानासाठी वापरु शकतात.

वार्षीक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत ई-व्होटिंग संबंधात खुलासेवार माहिती देण्यात आलेली आहे. याबाबतीत सभासदांना काही शंका वा अडचणी असतील तर त्यांनी <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध एफ एक्यू आणि ई-व्होटिंग माहितीपत्रक पाहावे. अथवा helpdesk.evoting@cdslindia.com किंवा संपर्क श्री नितीन कुंदर (०२२–२३०५८७३८) वर संपर्क साधा, श्री.मेहबूब लखानी (०२२–२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२–२३०५८५४२) किंवा **१८००-२००-५५३३** (टोल फ्री) या सीडीएसएलच्या हेल्प लाईनशी संपर्क साधावा व कंपनीचे रजिस्ट्रार लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि. अक्षय कॉम्प्लेक्स, ब्लॉक २०२, २ रा मजला ढोले पाटील रोड, गणेश मंदिराजवळ, पुणे ४११०१, दूरध्वनी क्रमांक: +९१ (०२०) २६१६००८४, २६१६१६२९, २६१६३५०३, ईमेल: <u>pune@linkintime.co.in, ashok.gupta@linkintime.co.in</u> किंवा

<u>umesh.sharma@linkintime.co.in</u>. ह्या पत्त्यावर पाठवावा सभासदांना सुचविण्यात येते की त्यांनी आपला इनकम टॅक्स पॅन, (संयुक्त धारकासह, जर असल्यास) बँक खात्याचे तपशिल, पत्ता किंवा नावात बदल, नॅशनल इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस (एनईसीएस) किंवा इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस (ईसीएस) पूर्ती, नामनिर्देशन. ई-मेल आयडी, संपर्क क्रमांक इत्यादी माहितीची नोंदणी केली असेल तर त्यांनी वरील कपंनीच्या रजिस्ट्रारच्या पत्त्यावर पत्र व्यवहार करावा. डिमटेरियलाईज स्वरुपात सिक्युरिटी असलेल्या सदस्यांना त्यांच्या संबंधीत डिपॉझिटरी सहभागी मध्ये असले बदल करून घेण्याची विनंती केली जाते.

> संचालक मंडळाच्या आदेशानुसार फोसेको इंडिया लिमिटेडकरीता महेंद्र कुमार दुतिया कंट्रोलर ऑफ अकाऊंट्स व कंपनी सचिव

दिनांक- २७/०५/२०२१ PROTECTING INVESTING FINANCING ADVISING नोंदणीकृत कार्यालय : इंडियन रेयॉन कंपाउंड, वेरावल, गुजरात - ३६१२६६ शाखेचा पत्ता : लोहिया जैन आर्केड, एस.नं. १०६, चतुःशंगी टेंपल जवळ, सेनापती बापट रोड, पुणे-४११०१६.

कॉम्प्लेक्स, बी. बहात्तर फक्त)

सर्व खंड व तुकडे १३,७५,०००/-

फ्लॅट नं. १३, (रुपये तेरा लाख |

फक्त)

(रुपये शहात्तर

ड्रीम्स निवारा, पंच्चाहत्तर हजार

'बी''. बिल्डिंग रु ७६,६१२/-

आर. प्रयागधामच्या हजार सहाशे बारा

विंग

टी. कवाडे रोड,

घोरपडीगाव, पुणे,

घोरपुरी बाजार

एस.ओ., पुणे-

४११००१, भारत

पढील मालमत्तेचे

फेज-२, तिसरा

नं. २, टाईप -

समोर, गॅट नं.

५२८(पी) व

५२९, कोरेगाव

मूल, ता. हवेली,

पुणे-४१२२०२,

भारत.

हाउस नं. ३, भारत फोर्ज रोड,

मुंढवा एव्ही, एस.ओ., पुणे-

०४ जितेंद्र रमेशराव सुर्यवंशी

आनंद नगर, संगवी, पुणे-

शॉप नं.०३, सातपुडा सोसायटी,

मेसर्स स्मार्ट लूक मेन्स पार्लर

सर्व्हे नं. १०/१/३२, सातपुडा

संगवी, पुणे-४११०२७.

हमीदार - फुला बाई

आनंद नगर, संगवी, पुणे-

सोसायटी कॉर्नर, आनंद नगर, जुनी

शॉप नं.०३, सातपुडा सोसायटी,

जुनी संगवी कालीकाम कॉम्प्लेक्स,

जुनी संगवी कालीकाम कॉम्प्लेक्स,

४११०३६

४११०२७.

४११०२७.

धवाडे वस्ती, तरवाडे गॅरेज जवळ,

	11341 4(11) (111)		एस.ओ.पुणे-४११०३७.	हिस्सा नं. १४९१२,	सत्याण्णव हजार					
	वित्तिय मत्तेची सुरक्षित	ता व पुनर्रचनेच्या	कलम १३(२) अ	ाणि सुरक्षा हित क	ायदा, २००२च्या			,	बिबवेवाडी, रामयानागरी	
		अंमलबजावा	णी अंतर्गत माग णी	स्चना					नं.१ सी, बिबवेवाडी	
-									एस.ओ., पुणे-४११०३७	
अ न्	ऋणकोचे नाव व पत्ता (ए)	मालमत्तेचे वर्णन	1	लोन अकाउंट नं.	अदत्त रक्कम	एनपीए			भारत.	
क्र.		(बी)	(रु) (सी)	(डी)	(रु) व तारीख	तारीख (एफ)	०६	रामकृष्णा महादेव पदमाने	पुढील मालमत्तेचे सर्व	रु
					(ई)			सर्व्हें नं.१२/२, मिळकत नं.	खंड व तुकडे : काटे	२५,९४,६६०/-
०१	अशोक एम सणस	पुढील मालमत्तेचे	₹.	एलएनपीयूएनएलए	रु	३०/११/२०२०		६३५/३(५), बेल्थिका नगर,		(रुपये पंचवीस
	फ्लॅट नं. १०४, "बी" विंग, लक्ष्मी	सर्व खंड व तुकडे	२०,८०,०००/-	पी-	२३,४८,१७४/-	- सुधारित		थेरगाव, थेरगाव बी.ओ४	बिल्डिंग सी-३, शरवरी	
	सिल्व्हर पार्क, एनडीए रोड, कोंढवे	ः फ्लॅट नं. १०४,	(रुपये वीस लाख	०२१८००४०२५३	(रुपये तेवीस	केल्यानुसार		जवळ, पुणे-४११०३३.	विंडगेट्स, सर्व्हें नं.	
	धावडे, लक्ष्मी सिल्व्हर जवळ,	सर्व्हे नं. ४, हिस्सा	ऐंशी हजार		लाख अठ्ठेचाळीस	३१/०३/२०२१		भारती वासुदेव गवई	१९/२/१बी, काटे वस्ती	
	एन.डी.ए. खडकवासला, पुणे-	नं. ३, कोंढवे	फक्त)		हजार एकशे			सर्व्हे नं.१२/२, मिळकत नं.	रोड पुनावाले, शरवरी	
	४११०२३	धावडे, लक्ष्मी			चौऱ्याहत्तर			६३५/३(५), बेल्थिका नगर,		
	अश्विनी अशोक सणस	सिल्व्हर पार्क बी,			फक्त) अदत्त			थेरगाव बी.ओ४, पुणे-	वस्ती रोड, थेरगाव	
	फ्लॅट नं. १०४, "बी" विंग, लक्ष्मी	वंजाळे हेरिटेज			मुद्दल रक्कम,			४११०३३.	बी.ओ४, पुणे-	साठ फक्त)
	सिल्व्हर पार्क, एनडीए रोड, कोंढवे	जवळ, एन.डी.ए.			थकबाकी द्वारा			011044.	४११०३३, भारत.	(110 1/4(1)
	धावडे, लक्ष्मी सिल्व्हर जवळ,	खडक वासला,			(निघालेले विलंब		0/0	सुनिल रामचंद्र राठोड	पुढील मालमत्तेचे सर्व	रु
	एन.डी.ए. खडकवासला, पुणे-	पुणे-४११०२३			शुल्क समाविष्ट)		"	ठाणे-४०११०७, महाराष्ट्र.	खंड व तुकडे : सर्व्हे	,
	४११०२३				आणि			बीना सुनिल राठोड		
					०६.०५.२०२१			ठाणे-४०११०७,	नं. २२ / ९, १०वा	
					पर्यंत व्याज				मजला, फ्लॅट नं.	लाख पंच्याहत्तर
<u> </u>	दिलीप शर्मा				रु	20/02/202		सह-ॠणको मेसर्स गंगा जनरल स्टोअर्स	१००२, तनिष्क	हजार फक्त)
° ۲		पुढील मालमत्तेचे		एलएनपीयूएन	,	38/87/2020			व्हल्स्ता, आळंदी	ৰ
	सर्व्हें नं.३३/२/१, रो हाउस नं. ९,	सर्व खंड व तुकडे		पीएचएल -	¥3,3७,७६०/-	- सुधारित		सर्व्हे नं.१०, येरवडा, पुणे,	देवाची खेड, आळंदी	
	विंग "डी", आंबेगाव बुद्रूक, लक्ष्मी	ः सर्व्हे नं.		०७१९००५३७३६	(रुपये त्रेचाळीस			कामराज नगर, सिद्धेश्वर मंदिरा		(रुपये दोन लाख
	गार्डन, शनि मंदिराजवळ, आंबेगाव	४५/१/१, ६वा		व एलएनपीयूएनपी	लाख सदोतीस	३१/०३/२०२१		जवळ, येरवडा टी.एस.	पुणे-४१२१०५, भारत.	पंधरा हजार
	बुद्रूक बी.ओ., पुणे-४११०४६.	मजला, फ्लॅट नं.	हजार फक्त)	एचएल-	हजार सातशे साठ			एस.ओ., पुणे-४११००६.		एकसष्ट फक्त)
	पार्किंग डीएस - ५ यासह.	६०६, विंग "डी",	व	०७१९००५३७३९	फक्त) अदत्त		०८	तातेराव धनाजीराव घोरपडे	पुढील मालमत्तेचे सर्व	रु
	यशोदा दिलीप शर्मा	कोंढवा बुद्रूक,			मुद्दल रक्कम,			सर्व्हे नं. १८८/१, मुक्ता पार्क,	खंड व तुकडे : फ्लॅट नं.	१५,१०,०००/-
	सक्हे नं.३३/२/१, रो हाउस नं. ९,	आकृती कंट्री वूड,			थकबाकी द्वारा			पद्मावती निवास, चक्रपाणी	१३, दुसरा मजला, वेदांत	
	विंग "डी", आंबेगाव बुद्रूक, लक्ष्मी		तेरा हजार पाचशे		(निघालेले विलंब			वसाहत, गणेश मंदिराजवळ,	अपार्टमेंट, सर्व्हे नं. २२	लाख दहा हजार
	गार्डन, शनि मंदिराजवळ, आंबेगाव	कोल्टे पाटील	फक्त)		शुल्क समाविष्ट)			भोसरी, भोसरीगाव, एस.ओ.पुणे-		फक्त)
	बुद्रूक बी.ओ., पुणे-४११०४६.	जवळ, पुणे-			आणि			४११०३९. पुजा तातेराव घोरपडे		व
	सह-ॠणको	४११०४८, भारत.			०६.०५.२०२१			सर्व्हे नं. १८८/१, मुक्ता पार्क,	वेदांत अपार्टमेंट, समर्थ	रु
	शर्मा एन्टरप्राईजेस				पर्यंत व्याज			पद्मावती निवास, चक्रपाणी	स्कूल जवळ, भोसरी,	१४,९०,०००/-
	सक्हे नं.३३/८, शॉप नं.११, फेज-							वसाहत, गणेश मंदिराजवळ,	भोसरीगाव एस.ओ.पुणे-	(रुपये चौदा
	२, भारती विद्यापीठ पतंग प्लाझा,							भोसरी, भोसरीगाव,एस.ओ.पुणे-	४११०३९, भारत.	लाख नव्वद
	धनकवडी एस.ओ., पुणे-							४११०३९.		हजार फक्त)
	४११०४३.							हमीदार-प्रज्ञा एन्टरप्राईजेस		
03	हसीना बद्धद्दीन अन्सारी	पुढील मालमत्तेचे	₹.	एलएनपीयूएन०	रु	३०/०४/२०२१	ज्या	। अर्थी आदित्य बिर्ला हाउसिंग फार	• अनान्स लिमिटेड, तिचे गाः	• खा कार्यालय येथे अ
	सव्हे नं.४७, घोरपडी गाव, पुणे,	सर्व खंड व तुकडे	2,00,00,000/	एचएल-	२२,०६,३७२/-		४१	१०१६ (यापुढे "एबीएचएफएल" ।	म्हणून संदर्भित) अनुक्रमे प्र	त्येक ॠणकोच्या नाव
	हाउस नं. ३, भारत फोर्ज रोड,	ः सर्व्हे नं. ५३,	- (रुपये कोटी	०८१८००११५३२	(रुपये बावीस		"ए'	मधील लिखित, रकाना "बी" मध	श्रील लिखित स्वतंत्र पत सुर्वि	विधा व रकाना "डी"
	धवाडे वस्ती, तरवाडे गॅरेज जवळ,	हिस्सा नं. १ए,		व	लाख सहा हजार		आर्	ग होता. उक्त पत सुविधा प्रत्येक :	ऋणकोच्या नावाच्या अनुसा	ार ("यापुढे सुरक्षित ध
	मुंढवा एव्ही, एस.ओ., पुणे-	तिसरा मजला,	व	एलएनपीयूएन०	तिनशे बहात्तर		मधी	ल लिखित स्थावर मालमत्ता गहाण	वटामार्ग इतर गोष्टींसमवेत ।	सुरक्षित आहे.
	४११०३६	फ्लॅट नं. सी-२	रु ३४,३७२/-	एचएल-	फक्त) अदत्त			ानामत ॠणको "एबीएचएफएल' प्रमास अस्पार्थ उसके अपनेन क्रेशे		
	बद्धद्दीन हमीद अन्सारी	(टीआरएफ २४		०८१८००११५२८	मुद्दल रक्कम,			ण्यास असमर्थ ठरले आहेत, जेथे ज्म आहे.	प्रत्यक ऋणकाच्या नावाच	मा अनुसार दरा।वल्या
	सव्हे नं.४७, घोरपडी गाव, पुणे,	नुसार), आर. डी.			थकबाकी द्वारा			न जार. निमित ॠणकोंकडून कर्ज रकमेच्य	ग परतफेडीत सतत कसरण	णा दाखिवल्यामळे उप
		3(11(7), 11(1) 31.	I		(6-22-6-	1	311		m Coming arming	५.७ १. ११५७ वर

असलेले - लोहिया जैन आर्केड, एस.नं. १०६, बापट रोड, पुणे ावाच्या अनुसार अनु क्र. ०१ ते ०८ द्वारा उपरिनामित ॠणको रकान " मधील नमूद केलेल्या कर्ज खात्याद्वारे कर्ज सुविधेचा लाभ देण्यात धनको म्हणून संदर्भित) अनुक्रमे गृह कर्ज / इन्शुरन्स रकाना "बी"

प्तार व रकाना "डी" मधील कर्ज खात्यातील वित्तिय शिस्तबद्धत ऱ्यानुसार रकाना "ई" मधील आत्तापर्यंत दर्शविलेली विद्यमान अदत्त

उपरिनामित ॠणकोंच्या कर्ज खात्याचे भारतीय रिझर्व्ह बँके / नॅशनल हाउसिंग बोर्डद्वारा करारिनविष्ट केल्यानुसार नियमांमध्ये अनुक्रमे रकाना "एफ" मध्ये दर्शविल्यानुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून "एबीएचएफएल"द्वारा

परिणामी, वित्तिय मत्तेची सुरक्षितता व पुनर्रचनेच्या कलम १३(२) आणि सुरक्षा हित कायदा २००२ ची अंमलबजावणी अंतर्गत प्रत्येक ॠणकोंवर सूचनासुद्धा निर्गमित करण्यात आल्या होत्या, ज्यांची पोचवणी झालेली नाही / वितरण झालेले नाही.

वरील कसुरीमुळे "एबीएचएफएल" याद्वारा या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांच्या आत आतापर्यंतचे व्याज, किंमत व आका समाविष्ट वर दर्शविल्यानुसार आत्ताच्या तारखेपर्यंत असलेल्या रकाना "ई"मध्ये दर्शविलेल्या संपूर्ण अदत्त देणींचे प्रदान करुन "एबीएचएफएल"कडील त्यांच्या संपूर्ण दायित्वांचे विमोचन करण्यास फर्माविण्यात आले आहे, त्यास असमर्थ ठरल्यास, "एबीएचएफएल" सुरक्षित मत्तेचा ताबा घेण्यास हक्कदार

असेल आणि कायद्यानुसार "एबीएचएफएल" अन्य कारवाईसुद्धा करील. कृपया असे कळविण्यात येते की तुम्हास, उपरिनामित ॠणको, याद्वारा अभिहस्तांतरण करण्यापासून (हस्तांतरण, विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गे अंतर्भूत) किंवा त्रयस्थ पक्षकाराची निर्मिती किंवा "एबीएचएफएल"कडून विशेष पूर्व-लेखी अनुमती मिळविल्याशिवाय कोणत्याही प्रकारे सुरक्षित मत्तेसमवेत व्यवहार करण्यास परावृत्त करण्यात आले आहे. लक्षात घ्यावे की याबाबत कोणत्याही प्रकारे उल्लंघन झाल्यास एक वर्ष कालावधीचा कारावास किंवा दंडासह दोन्ही शिक्षेकरिता तुम्ही पात्र ठराल. कृपया नोंद घ्यावी की वित्तिय मत्तेची सुरक्षितता आणि पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत ही अंतिम सूचना आहे. असे सांगणे जरुरी नाही की "एबीएचएफएल"कडे तुम्हावर, प्रेषिती, तुमची जोखीम, जबाबदारी व खर्च

याअनुसार तुमच्या विरोधात कोणत्याही किंवा सर्व हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क राहील. पूर्वोक्त वस्तुस्थिती पाहता, यात त्याबाबत कौतुक केले जाऊ शकते की एनपीए म्हणून कर्ज खात्याचे वर्गीकरण करतेवेळी, "एबीएचएफएल" आरबीआयद्वारा निर्गमित केलेल्या उक्त रेग्युलेटरी पॅकेजेसमध्ये विनिंदिष्ट केल्यानुसार ०१.०३.२०२० ते ३१.०८.२०२० च्या प्रभावापासून अधिस्थगन कालावधी वगळण्यात आला आहे. यापुढे देखील त्याबाबत कौतुक केले जाऊ शकते की धारण केलेला रिट याचिक (सिव्हिल) नं. ४७६/२०२० "स्मॉल स्केल इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (रजि.) वि. युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स" यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाद्वारा मर्जू केलेल्या दिनांकित २३.०३.२०२१ निर्णयाच्या अनुषंगाने निदेशित करीत असलेला उक्त अंतरिम आदेश ज्यामध्ये ३१.०८.२०२० पर्यंत एनपीए घोषिर करण्यात आले नव्हते, पुढील आदेश रिक्त होईपर्यंत एनपीए घोषित केले जाणार नाही आणि यापुढे माननीय सर्वोच्च न्यायालयास लक्षात आले की तेथे ३१.०८.२०२० दरम्यान कालावधीत अधिस्थगन विस्तार नाही. तदनुसार, तुमचे कर्ज खाते ९० दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरिता मुद्दल रकमेचा हप्ता आणि / किंवा व्याज थिकत राहीले आहे यामुळे आरबीआयद्वारा निर्गीमत केलेल्या रेग्युलेटरी पॅकेजेस आणि मास्टर डायरेक्शन्स / गाईडलाईन्सच्या अनुसा ३१-०३-२०२१ रोजी एनपीएनुसार वर्गीकरण करण्यात आले. आहे, जो उक्त रेग्युलेटरी पॅकेजेसच्या अनुसार तुम्हास लाभ झालेला एकमेव अधिस्थगन

कालावधी आहे. स्वाक्षरी/- प्राधिकृत अधिकारी द्वारा आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड स्थळ : पुणे दिनांक : २८/०५/२०२१



(निघालेले विलंब

शूल्क समाविष्ट)

०६.०५.२०२१

पर्यंत व्याज

१६,०७,१८२/-

(रुपये सोळा

लाख सात हजार

एकशे ब्यॅऐंशी

फक्त) अदत्त

मुद्दल रक्कम,

थकबाकी द्वारा

(निघालेले विलंब

शूल्क समाविष्ट)

आणि

०७.०५.२०२१

पर्यंत व्याज

एलएनपीयूएन०

१२०००६४००३

एलएनपीयूएन०

१२०००६४००४









स्थळ : पुणे

दिनांक : २८ मे २०२१